

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

दि. १२ ऑक्टोबर २०१९

नागपूर,

अजनी येथील रेल्वे पुलाची तपासणी ; रस्ता दुभाजके लावणार

**आयुक्त अभिजीत बांगर आणि रेल्वे प्रशासन
यांच्यात बैठक**

नागपूर, ता. १२. अजनी रेल्वे स्थानकाजवळ असलेला रेल्वे पुलाची तपासणी लवकरच करण्यात येणार असून पुलावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्ता दुभाजके लावण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

नागपूर महानगरपालिका व अन्य शासकीय यंत्रणा यांच्यासोबत रस्त्यातील खड्डे दुरुस्तीसंदर्भातील समन्वय समितीची बैठक शनिवारी

(ता.१२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली.

अजनी येथील रेल्वे पुल हा ब्रिटीशकालीन असल्याने तो फार जुना झालेला आहे. याशिवाय यापुलावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. यापुलाचा रिपोर्ट व्हिएनआयटीने पाठविला होता. त्यात पुलाचे सर्फेसिंग करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. यानुसार रेल्वे प्रशासन आणि नागपूर महानगरपालिका या पुलाचे निरिक्षण आजच करणार असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. याशिवाय पुलाच्या जोड भागात काही त्रुटी आढळून आल्यास पुढील आठ दिवसात त्या दुरूस्त करण्यात येणार आहे.

अजनी येथील रेल्वे पुल हा वाहतूकीसाठी मोठा फायदेशीर ठरतो. हा पुल दक्षिण आणि पश्चिम नागपूरला जोडणारा पुल असल्याने महत्वाचा पुल आहे. हा पुल फार जुना झाल्याने त्याची पूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये काही पुलावर काही त्रुटी आढळल्यास त्यावर तातडीने दुरूस्ती करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. पुलावर वाहतूकीस अडथळा होवू नये म्हणून रस्ता दुभाजके लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील सात दिवसात पुलावर रस्ता दुभाजके लावण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. पुलाची स्थिती कायम टिकून राहण्यासाठी पुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.